


'डिजिटल पैरेंटिंग' साठी सुरक्षाविषयक टिप्प्स



पॅन इंडिया
साइबर वेलनेस
हेल्पलाइन
७३५३१०७३५३



info@responsiblenetism.org

www.responsiblenetism.org

पालकांसाठी टिप्स

एक जबाबदार डिजिटल पालक होण्यासाठी ऑनलाईन सुरक्षाविषयक टिप्स:

- बालकांना ऑनलाईन सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतः सायबर गुन्हांबद्दल माहिती कठन घ्या
- इंटरनेटचे फायदे, तोटे व धोके आणि त्याचे विधायक उपयोग समजून घ्या आणि बालकांशी संवाद साधा
- बालकांशी त्यांच्या ऑनलाईन क्रियाकलापांबद्दल मोकळेपणाने बोला
- 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना वयऱ्यांच्या निरिक्षणाखाली इंटरनेटचा वापर कठ घ्या. तुमचे डिझाइन देताना सजग रहा
- लॅपटॉप, मोबाईल सारखी उपकरणे बालके घटातील सामायिक वावराच्या जागेत वापरतील असा प्रयत्न करा
- गेंड्रेट्स, सोशल मीडिया आणि गेमिंग प्लॅटफॉर्म्सची बालकांना ओळख कठन देताना, त्यांच्या वयानुसार व समजण्याच्या पातऱीनुसार कठन घ्या
- www.esrb.org आणि www.pegi.info या वेबसाईट्सवर ऑनलाईन गेम्स टेटिंग तपासा
- बालकांना क्रीडा, रुट्रेटेजी गेम्स आणि प्रश्नमंजुषा, कोडी अथा बौद्धिक ॲनलाईन गेमची ओळख कठन घ्या
- तुमच्या बालकांचे तांत्रिक गुणांक (TQ) ओळखून त्यांना मार्गदर्शित करा. त्यांना उकीन टाइमच्या ऐवजी मैदानी खेळ, वाचन आणि निसर्गरीती संबंधित क्रियाकलापांमध्ये गुंतवून सर्जनशील पर्याय उपलब्ध कठन घ्या
- वरचेवर 'गेंड्रेट ब्रेक' घ्या
- तुमच्या बालकांपुढे तुम्ही स्वतःचा एक सकारात्मक आदर्श निर्माण करा
- बालकांच्या वर्तनातील बदल आणि गेंड्रेटच्या व्यसनाची लक्षणे वेळीच ओळखा आणि त्याचा सामना करण्यासाठी बाढेकन मदत घ्या

माहिती, शिक्षण आणि विकासासाठी इंटरनेट हे एक उत्तम साधन आहे, त्याचा हुथारीने वापर करा

मानसिक आरोग्य

- खोल्या बातम्या आणि चुकीची माहिती पसरवू नका. त्या गरज नसताना लक्ष वेधून घेतात आणि बालकांना मोठी जोखीमीची कार्ये करण्यास प्रवृत्त कठ शकतात
- **बालकांना ज्या त्रासाचा सामना करावा लागू थकतो, त्या त्रासाची खालील लक्षणे ओळखा:**
 - सामाजिक संवादातून माध्यरुद्धेणे, कोणत्याही क्रियाकलापातील रुवारस्य कर्मी होणे
 - एकाकीपणा, दुःख, चिडचिड आणि वाटंवार मूळ बदलणे, अत्यंत राग आणि हिंसात्मक विचार
 - स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न करणे, शरीरावर जखमा दिसणे, स्वतःला निकपयोगी समजणे, मृत्यूचे विचार आणि सागळे सोडून देणे
 - खाण्याच्या सवयी आणि झोपेच्या पछदतीमध्ये बदल
 - मुले तुमच्यापासून फोन किंवा उपकरण लपवू लागली आहेत का पाहा
 - फोन, गेंड्रेट्स आणि गेम्सवर जास्त अवलंबून राहणे आणि या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवण्यास असमर्थ असणे
- बालकांना कोणत्याही आक्षेपार्ही किंवा अनुचित सामग्रीची ऑनलाईन तक्रार करण्यास शिकवा
- बालकांना साथक बनवा आणि सायबर-बुल्लीइंग विळद्य आवाज उठवायला शिकवा
- कोणत्याही बालकांना कधीही मदतीची आवश्यकता भासू थकते, या गोष्टीचा आधी स्वीकार करा

कायदेशीर माहिती

माहिती आणि तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत खालील प्रकारचे सायबर गुन्हे दंडनीय आहेत:	<input type="checkbox"/> हॉकिंग	<input type="checkbox"/> फोटो मॉर्फिंग
	<input type="checkbox"/> सायबर बुलिंग	<input type="checkbox"/> सेक्सटॉथन
	<input type="checkbox"/> साइबर स्टॉकिंग	<input type="checkbox"/> रिवेंज पोर्न
	<input type="checkbox"/> फेक प्रोफाइल	<input type="checkbox"/> चाइल्ड ऑनलाईन ग्रुमिंग
	<input type="checkbox"/> फेक न्यूज	<input type="checkbox"/> साइबर दहशतवाद

महत्वाच्या टिप्स:

- इंटरनेटवर बदनामीकारक मर्थळा, अपमानास्पद मजकूर, ईमेल, छायाचित्रे/व्हिडिओ पोस्ट करणे बेकायदेशीर आहे. या गोष्टी 'डिजिटल फूटप्रिंट' (Digital Footprint) बनून आपल्या विद्योधातील पुढावे म्हणून कायम राहतात
- इंटरनेटवर उपलब्ध असलेली सामग्री विनामूल्य नसते. IPR आणि कॉपीराइटचे परिणाम काय असतात ते समजून घ्या

स्क्रीन टाइम युद्धेज

वय	स्क्रीन टाइम
2 वर्षाखालील	कोणतीही स्क्रीन दाखवू नका
2 ते 4 वर्षे	दिवसभरात फक्त 20 मिनिटे
4-6 वर्षांच्या दरम्यान	दिवसभरात फक्त 40 मिनिटे
6-12 वर्षांच्या दरम्यान	फक्त 60 मिनिटे

महत्वाच्या टिप्स:

- संपूर्ण कुटुंबासाठी स्क्रीन टाइमची नियमावली तयार करा
- स्क्रीन टाइमदरम्यान दर 20 मिनिटांनी ब्रेक घ्या
- शैक्षणिक हेतूंसाठी असलेला स्क्रीन टाइम आणि मनोरंजनासाठी असलेला स्क्रीन टाइम यामध्ये योग्य संतुलन शाखा (TV स्क्रीनसह)
- तुमचे बालक पाहत असलेला ऑनलाईन कंटेंट पहा, त्यावर लक्ष ठेवा आणि त्याची पडताळणी करा
- ऑनलाईन सुरक्षिततेबद्दल तुमच्या बालकांशी नियमितपणे बोला आणि त्यांना योग्य ऑनलाईन वर्तनाबद्दल शिक्षण घ्या

तांत्रिक सूचना:

- बॅकिंग, ॲनलाईन खरेदी, लॉटटी, विमा, लकी इॅ, जॉब ॲफर, ॲनलाईन लोन इत्यादींथी संबंधित कॉल, मेसेज, ईमेलला कधीही उत्तर देऊ नका
- तुमचा OTP, पासवर्ड, पिन नंबर, पैन कार्ड, आधार कार्ड किंवा बॅकेचे खाते क्रमांक कधीही कोणार्थीही शेअर करू नका
- प्रत्येक ॲनलाईन खात्यासाठी वेगवेगळे मजबूत पासवर्ड वापरा आणि ते नियमितपणे बदला
- लायसन्स प्रमाणित असलेले आणि अपडेट केलेले अँटी-व्हायरस सॉफ्टवरेअट, फायरवॉल आणि पेरेंटल कंट्रोल कंट्रोल यंत्रणा वापरा
- सोशल मीडिया खाते किंवा बॅकिंग खाते अनोळखी डिव्हाइसेसवठन किंवा मोफत वाय-फाय वठन एकसेस करू नका
- तुमच्या ॲनलाईन खात्यांमधून लॉगआउट करण्याचे लक्षात ठेवा. गरज नसेल तेहा वाय-फाय, ब्लूटूथ आणि GPS बंद ठेवा
- घरातील वाय-फायची रेंज निश्चित करा आणि घराच्या मध्यभागी राउटर ठेवा
- प्रत्येक अंप आणि सोशल मीडिया प्रोफाइलसाठी प्राइव्हेसी सेटिंग्जये पालन करा आणि अनोळखी किंवा अनधिकृत अँकसेसला प्रतिबंध करा
- खोट्या, अनोळखी लिंक्स, अज्ञात स्रोत आणि टॉरेन्ट वर्कन कंटेंट डाउनलोड करणे ठाणा
- बालकांना ॲनलाईन गैरवर्तनाची, अयोग्य कंटेंटची तक्रार करी करायची आणि लोकांना कसे ब्लॉक करायचे ते शिकवा
- तुमच्या डिव्हाइसवर बालकांसाठी स्वतंत्र प्रोफाइल सेट करा
- बालकांसाठी डीफॉल्ट सर्च आणि व्हिडिओ ब्राउझर म्हणून www.kiddle.com किंवा **YouTubeKids** वापरा
- तुमच्या डिव्हाइसवरील सर्व अॅप्स अद्यावत ठेवा आणि फक्त तुम्हाला लागणारी अॅप्सच मोबाईलमध्ये ठेवा

महत्वाचे संपर्क:

राष्ट्रीय साइबर अपराध हेल्पलाईन - १९३०

www.cybercrime.gov.in

टीस्पोन्सिबल नेटीज़न

साइबर वेलनेस हेल्पलाईन ७३५३ १० ७३५३

info@responsiblenetism.org | www.responsiblenetism.org

आपकालीन परिस्थितीत, शाळेचे मुख्याध्यापक
किंवा शाळेच्या समुपदेशकाशी संपर्क साधा